



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष २, अंक ३४]

शनिवार, मार्च १९, २०१६/फाल्गुन २९, शके १९३७

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ८१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

खो. क्र.४४१, चौथा मजला, मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०००३२, दिनांक १८ मार्च २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५.

क्रमांक संकीर्ण-२०१५/ प्र.क्र.७२/१५ (भाग-२)/ तांशि-४.—महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. २८) मधील कलम ११ च्या पोट-कलम (१), (२), (३) व (४) आणि कलम १२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे, या अधिनियमांतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी व कार्ये पार पाडण्याकरिता शुल्क नियामक प्राधिकरण गठीत करित आहे :—

२. शिक्षण शुल्क प्राधिकरणामध्ये निम्न नमूद सदस्यांचा समावेश असेल :—

(१) श्री. एम. एन. गिलानी, सेवानिवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय	:	अध्यक्ष
(२) डॉ. आर. एस. माळी, माजी कुलगुरु, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव	:	सदस्य
(३) श्री. संजय पानसे, सनदी लेखापाल	:	सदस्य
(४) श्री. रविंद्र दहाड, परिव्यय लेखापाल	:	सदस्य
(५) श्री. सुधीर मुतालीक, व्यावसायिक शिक्षण तज्ज्ञ	:	सदस्य
(६) कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक	:	पदसिद्ध सदस्य
(७) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य	:	सदस्य

(१)

(८) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य	:	सदस्य
(९) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव	:	सदस्य
(१०) महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेला सहसचिव दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी	:	सचिव

३. शुल्क नियामक प्राधिकरणाचे नामनिर्देशनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या अध्यक्ष व सदस्य यांचा कालावधी हा त्यांची नावे **राजपत्रात** प्रसिद्ध झाल्यापासून पाच वर्षांकरिता असेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

डॉ. संजय चहांदे,

शासनाचे प्रधान सचिव.

HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 18th March 2016.

NOTIFICATION

MAHARASHTRA UNAIDED PRIVATE PROFESSIONAL EDUCATIONAL INSTITUTIONS (REGULATION OF ADMISSIONS AND FEES) ACT, 2015.

No. MISC-2015/(72/15)/T.E.-4.—In exercise of the powers conferred by sub-sections (1), (2), (3) and (4) of section 11 read with section 12 of the Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admissions and Fees) Act, 2015 (Mah. Act. No. XXVIII of 2015), the Government of Maharashtra hereby, constitutes the Fees Regulating Authority to exercise the powers conferred on and discharge the functions assigned to it under the said Act.

2. The Fees Regulating Authority consists of the following members, namely :—

- | | | |
|---|---|-------------|
| (1) Shri M.N. Gilani, Retired Judge of High Court | : | Chairperson |
| (2) Dr. R.S. Mali, Ex-Vice Chancellor, North Maharashtra University, Jalgaon. | : | Member |
| (3) Shri Sanjay Panse, Chartered Accountant | : | Member |
| (4) Shri Ravindra Dahad, Cost Accountant | : | Member |
| (5) Shri Sudhir Mutalik, Professional Educationist | : | Member |
| (6) The Registrar, Maharashtra University of Health Sciences, Nashik. | : | Member |
| (7) The Director of Technical Education | : | Member |
| (8) The Director of Higher Education | : | Member |
| (9) The Member-Secretary of the Maharashtra Council of Agricultural Education and Research. | : | Member |
| (10) The Officer not below the rank of Joint Secretary, appointed by the Government of Maharashtra. | : | Secretary. |

3. The term of the Chairman and nominated members of the Fees Regulating Authority shall be of five years from the date of publication of this Notification in the *Official Gazette*.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. SANJAY CHAHANDE,
Principal Secretary to Government.